

Netlink Solutions (India) Ltd.

507, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053. Tel : 91-22- 26335583, 26335584

Email: netlink@easy2source.com

Website: www.nsil.co.in CIN NO: L45200MH1984PLC034789

September 06, 2022

Department of Corporate Services BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

<u>Re</u>: - Sub: Compliance under Regulation 47 and Regulation 30(2) read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref: Newspaper Advertisements regarding Notice of the 37th Annual General Meeting (AGM), Remote evoting and Notice of Book Closure

Dear Sir,

Pursuant to Regulation 30(2) read with Clause 12 of Para A Part A of Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisements published on September 06, 2022, in Business Standard [all India editions] (in English) and in Pratahkal (in Marathi), in compliance with the Regulation 47 of the SEBI Listing Regulation and Companies Act, 2013 with respect to the below:

- i. Confirmation of completion of dispatch of Annual Report for the Financial Year 2021-22 to the Shareholders; ii. Particulars of Remote e-voting for the 37th AGM; and
- iii. Intimation of Book Closure.

Kindly take the same on record.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company at the www.nsil.co.in

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you, Yours truly, For Netlink Solutions (India) Limited,

Minesh Modi Whole Time Director (DIN No: 00378378) Enclosure - Copy of Notice







TATA POWER

(Corporate Contracts Department) The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence,2nd Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India (Board Line: 022-67173941) CIN: L28920MH1919PLC000567

CORRIGENDUM

In reference to the advertisement published on 25th Aug'22 for inviting Expression of Interest (EOI) from eligible bidders for participation in tender for "Services for Rail Mode Logistics and Unloading of Coal from rakes for Maithon Power Limited (MPL), Maithon, Jharkhand (Tender Ref: CC/FY23/AV/MPL Rail Logistics)".

we have issued the Revised Tender notice with revised PQR for above mentioned Tender. Parties interested in the above mentioned tender may refer revised Tender notice available at our website as mentioned below

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bio security etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible bidders willing to participate may submit their EOI along with the tender fee by 9th Sep 2022, for issue of

Note- Bidders submitted Tender Fee for original tender need not to submit Tender fee

UVAL

URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED
CIN: L31500MH2004PLC145760
Regd. Office: Shop No. 329 Avior, Nirmal Galaxy, L. B. S. Marg, Mulund (West)-400 080,

Ph. No.: (0252) 231 4248 E-mail: info@uravilamps.com Website: www.uravilapms.com

INTIMATION REGARDING 18TH annual general meeting to be held through video conferencing (VC) / Other audio - Visual Means (Oavm) In the view of ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA), vide its Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 Circular No. 20/2021 dated December 12, 2021, Circular No. 21/2021 dated December 14 2021, Circular No. 02/2022 and 03/2022 dated May 05, 2022 and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVM during the Calendar Year 2022. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODE Regulations), the 18th Annual General Meeting ("AGM") of the members of Uravi T And Wedge amps Limited will be held on Friday, September 30, 2022 at 10:30 A. M. (I. S. T.) through V OAVM without any physical presence of members. The process of participation in the AGM

will be provided the Notice of AGM. In compliance of the above circulars, the Company shall send electronic copies of Annua Report along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered. with the Company / Depository Participant. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2021-22, will be available on the website of the Company at www.uravilapms.com, on the website of Stock Exchange i.e. NSE Limited a www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

lanner of registering / updating Email addresses:

For Physical Shareholders :

Send scanned copy of the following documents by email to their respective Depositor Participant or the Registrar and Transfer Agent (RTA) at mail to: investor@bigshareonlin com or the Company at info@uravilamps.com

A signed request letter mentioning your name, folio number and complete address mobile number and email address to be registered;

b. Self-attested scanned copy of the Pan Card; and

c. Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with th

Nong with the above details, for registering the Bank Account details:

Name and Branch of the Bank;

 Bank Account Type: Bank Account Number;

MICR Code:

 IFSC Code and · Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication For Electronic Shareholders :

Members holding shares in dematerialised mode, are requested to register their emai addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositories

Manner of Casting through E-Voting:

The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company. The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.

FOR URAVI T AND WEDGE LAMPS LIMITED

Place : Mumbai Date: September 06, 2022 Niraj Damji Gada **Managing Director** DIN: 00515932

INDOKEM LIMITED

Mogul Lane, Mahim (W). Mumbai - 400016 CIN: L31300MH1964PLC013088 Tel No.: 61236767/61236711 Email: iklsecretarial@gmail.com website: www.indokem.co.in

Notice is hereby given that the 56th Annual General Meeting (AGM) of the shareholders of INDOKEM LIMITED ('the company') scheduled to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, on Thursday, 29th September, 2022 at 3.00 P.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility provided by National Securities Depositor Limited ('NSDL') to transact the business as set out in the notice convening the AGM.

NOTICE

The Annual Report for the FY 2021-22 including the Notice convening the 56th Annual General Meeting (AGM) have been sent on 05th September, 2022 only through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with th Company/Depository Participant(s) as on 26th August, 2022 and is also available for download on the website of the Company i.e. www.indokem.co.in (under Investor tab), websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and also on the website of th NSDL's at www.evoting.nsdl.com.

All the shareholders are informed that:

The remote e-voting shall commence on 26th September, 2022 (9.00 a.m) and ends of 28th September, 2022 (5.00 p.m), after which remote e-voting shall not be allowed

Members of the Company holding shares either in physical or dematerialized form as on the "cut-off date (record date)" i.e. Thursday, 22nd September, 2022, only will be entitled to cast their vote electronically on all the businesses set forth in the Notice of the AGM through the elctronic voting system of NSDL.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. 22nd September, 2022, may obtain the User ID and password in the manner as provided in the Notice of the AGM The members may note that:

a) The remote e-voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and tim for voting and once the member has cast his / her vote on a resolution, he / sh shall not be allowed to change it subsequently;

b) The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting conducted through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again

c) A person whose name is recorded in the register of members or in the register of Share Transfer Register as on the cut-off date only shall be entitled to ava e-voting facility through remote e-voting before the AGM and also during the AGM

The facility for voting by electronic means shall be available during the AGN ("e-voting"). The members who cast their vote by remote e-voting prior to the AGN may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again and a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-of date only shall be entitled to avail the facility of remote de-voting and e-voting at the AGM.

In case of any queries / grievances relating to voting by electronic means, the members beneficial owners may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to evoting@nsdl.co.in orcall 1800 1020 990 and 1800 22 44 30. All grievances connecte with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Amit Vishal Assistant Vice President or Ms. Pallavi Mhatre, Manager at National Securitie Depository Limited having its registered office located at TradeWorld, 'A'Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 or send an email to evoting@nsdl.co.in or call 1800 1020 990 and 1800 22 44 30.

ook Closure:

Place: Mumbai

Date: September 06, 2022

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will rema closed from 23rd September, 2022 to 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 56th AGM.

The members are requested to communicate all their correspondence to the Registrar and Share Transfer Agent - M/s. Link Intime India Pvt. Ltd. at C-101, 207 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083. (Contact No: 022 - 49186270) (Email mt.helpdesk@linkintime.co.in

> For Indokem Limited Raiesh D. Pisal Company Secretary

Divine Alloys and Power Co Limited - In Liquidation Regd. Off.: Block A, 139, Regent Estate, 176/14/139, Raipur Road, Kolkata-700 092, West Bengal

E-Auction

Sale of Corporate Debtor as a Going Concern under the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 29th September, 2022 at 11:00 AM to 02:00 PM (With unlimited extension of 10 minutes each)

Sale Notice

Notice is hereby given for Sale of "M/s Divine Alloys and Power Co Limited – In Liquidation (Corporate Debtor)" as a Going Concern including all the assets forming part of Liquidation estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT Kolkata Bench under the nsolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder

Reserve Price EMD Amount ale of Corporate Debtor as a Going Concern along with Rs 42.55 Crores all assets including Land & Building, Plant & Machinery and Securities & Financial Assets.

he sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the "E-Auction Process" available at https://nclt.auctiontiger.net and and to the foll

It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kin of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. Liquidato of M/s Divine Alloys and Power Co. Limited reserves the right to suspend/abandon/cancel/extend or modify process terms and/or reject or disqualify any prospective bidder/bid/offer at any stage of the e-auctionprocess without assigning any reason and without any liability.

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "NO RECOURSE" basis through approved service provider, M/s. e-Procuremen Technologies Limited (Auction Tiger) https://nclt.auctiontiger.net.
The last date for submission of Eligibility documents and Refundable Deposit as mer

the Process Documents is 19th September.2022. The Bid Documents details and EMD payment details should reach the office of the Liquidator physically or by E-mail at the address given below before 06:00 PM on 27th September, 2022.

Any modification in timelines and/or in the "e-auction process information document" including terms and conditions will be notified in the website of the Corporate Debtor i. www.divineallovsandpower.in.

For any query, contact Mr Rajesh Kumar Agrawal, mob- 9830201612, mail id cirp.divine@gmail.com or Contact: Mr. Praveen Kumar Thevar 9722778828- 079 6813 6854/55/51; Email ID:praveen.thevar@auctiontiger.net.

Rajesh Kumar Agrawa

Liquidator Divine Alloys and Power Co Limited- In Liquidation IBBI Regn No.: IBBI/IPA-001/IP-P01023/2017-2018/11722 AFA Valid till 30/11/2022

1, Ganesh Chandra Avenue, 3rd Floor, Room No-301, Kolkata- 700013 Date : 05 09 2022 cirp.divine@gmail.com/rajesh521@yahoo.com Place: Kolkata

MERCURY TRADE LINKS LIMITED

CIN: L26933MH1985PLC037213 Registered Office: M/s Amar Elec Eng. Co. Pushpa Park, Daftary Road Malad Mumbai -400064 Phone: +91 8141200797 Email: mercurytradelinkslimited@gmail.com

Website: www.mercurytradelinks.co.in NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 30th September, 2022 at 11:00 A.M. at the Registered Office of the Company situated at M/s Amar Elec Eng. Co. Pushpa Park, aftary Road Malad, Mumbai -400064, to transact the business as set out in the

The Annual Report of the Company for the year 2021-22 including director's repor and financials for the year ended March 31, 2022 along with notice of Annual General Meeting were sent through courier to those shareholders whose emails are no egistered with the Company or Company's Registrar and Transfer Agent (RTA) on **September, 2022 and by email on 5** September, 2022 to all those members, whose email registered with the Company or with their respective Depository Participant or Company's Registrar and Transfer Agent (RTA), Universal Capita

rursuant to section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of the Companie Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the urpose of Annual General Meeting.

ursuant to provision of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 SEBL Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 and Secretarial Standard 2 on general meeting, the Company is pleased to provide its members the acility to cast their votes by electronic means on the business set forth in the Notice hough e-voting facility extended by Central Depository Services (India) Limited (CDSL). The Board of Directors has decided 23rd September, 2022 as the cutof date to record the entitlement of the Members to cast their votes through remote eoting at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members o voting at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners as on the cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given hereunder:

a. Date of time of commencement of remote e-voting: 27th September, 2022 at

9.00 A. M. IST

Date and time of end of remote e-Voting: 29th September, 2022 at 5.00 P. M. IST The facility for casting the vote through Ballot paper will be made available at the AGM and the members attending the AGM who have not casted their vote by means of remote e-voting shall be able to cast their vote at the AGM though Ballot Paper. The Members who have casted their vote by remote e-voting may also attended

the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The Notice of AGM is available on the website of the Company a

www.mercurytradelinks.co.in.
The results of the voting shall be announced within 48 hours from the conclus

of the AGM and the results declared along with the scrutinizers report shall be placed on the Company's website www.mercurytradelinks.co.in for the informatio of the members besides being communicated to Bombay Stock Exchange.

For electronic voting instructions, Members may go through the instructions in the Notice of AGM and in case of any queries/grievances connected with electronic voting, members may refer Frequently Asked Questions (FAQs) and remote e-voting User Manual for Members available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com . By order of the Board of Director

Date: 6th September, 2022 Place: Ahmedabad

For Mercury Trade Links Limi PARESHKUMAR V. SHETH MANAGING DIRECTOR & CHAIRMAN

MPS INFOTECNICS LIMITED

CIN: L30007DL1989PLC131190

Regd. Off.: 703, Arunachal Building. 19. Barakhamba Road. New Delhi 110001 Tel.: +91 11 43571043 - 44; Fax: +91 11 43571047

F-mail: info@mnsinfotec.com: Website: www.mnsinfotec.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING,

BOOK CLOSURE AND REMOTE EVOTING INFORMATION

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held of Friday, September 30th, 2022 at 10.00 A.M. at the registered office of the company at 703, Arunachal Building, 19 Barakhamba Road, Connaught Place, New Delhi-110001 to transact th

ness set out in the Notice dated 13th August, 2022 convening the AGM. The electronic copy of the Appual Report for the financial year 2021-22 containing inter-alia, the Notice of AGM will be sent to the members whose email ld are registered with the Company of Depository Participant(s).

Pursuant to regulation 42 of the Listing Regulations, 2015, and section 91 of the Companies Act 2013 along with the applicable rules made thereunder, it is hereby intimated that the register of nembers and share transfer Books of the Company will remain closed from Saturday, the 24 September, 2022 to Friday, the 30th September, 2022 for the purpose of AGM.

As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Manageme and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members with the facility to cast their vote electronically through the remote e-voting services and through ballo m where members do not have access to remote e-voting facility, on all the resolutions set forth in the Notice of the 33rd AGM, through electronic voting system on Central Depository Services Limited (CDSL). The business stated in the Notice may be transacted through voting by electroni neans. The details pursuant to provisions of the Act and the Rules are given hereunde

(a) The Business may be transacted through voting by electronic means. (b) The date and time of commencement of remote e-voting: 27^{th} September, 2022, 9:00 AM

The date and time of end of remote e-voting: 29th September, 2022, 5:00 PM (d) Cut-off date: 23rd September, 2022

(e) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company afte dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2022, can follow the process for generating the Login ID and Password as provided in the Notice of the AGM, if their PAN is updated with their Depositary Participants However, such members who have not updated their PAN with their Depository Participants their Login ID and Sequence No. will be sent separately by electronic or physical means fo generation of password. If such a person is already registered with CDSL for e-voting, existing User ID and Password can be used for casting vote

The members may note:-Remote e-voting shall not be allowed beyond 29th September, 2022, 5:00 PM

The facility for voting through polling paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through polling paper. A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through

remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; and A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficia owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the Annual General Meeting.

g) Shareholders holding shares in demat mode and have not updated their KYC details an requested to register the email and other KYC details with their depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode and have not update their KYC details are requested to submit Form ISR 1(available for download from https://www.mpsinfotec.com/investors zone.html under heading "Code of Conduct") to update their email, bank account details and other KYC details with Company's Registrar and Share Transfer Agent (RTA), MAS Services Limited. You are requested to email the duly filled in form to info@masserv.com. This will enable the shareholders to receive electronic copies of the Annual report 2021-22, Notice and instructions for remote e-voting.

The notice of the Annual general Meeting along with e-voting instructions has also be displayed on the website of the Company www.mpsinfotec.com and on the website of the agency www.evotingindia.com

Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGN Notice carefully. In case members have any queries or issues regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent, M/s MAS Services Limited

contact no. 26387281-83 or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other matters. Members are also requested to register their email ID, PAN & bank accounts details with the RTA Company. Necessary communication in this regard has already been sent separately to member

> For MPS Infotecnics Limited Garima Singh

Place: New Delhi Date: 5th September, 2022 Company Secretary

GALANT

GALLANTT ISPAT LIMITED

(Formerly known as Gallantt Metal Limited) (Formerly Niown as Joanant wetal Limited)
Regd. Office: "GALLANTT HOUSE", I-T, Jangpura Extension,
New Delhi – 110014, Tel No.: 011-45048767,
Fax: 011-45048767, www.gallantt.com, csgml@gallantt.com
CIN: L27109DL2005PLC350524

NOTICE

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, the 29th September, 2022 at 3.30 P.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM").

Notice of the Meeting setting out the businesses to be transacted thereat and the Annua Report for the year ended 31st March 2022 has been sent through email to the Members whose email addresses have been registered with the Company / Depositories in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 31, 2021 read with General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEB Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021. The Annual Report for the financial year 2021-22 and AGM Notice is available and can be downloaded from the Company's website https://www.gallantt.com. website of the Stock Exchanges i.e. BSE Limited a https://www.bseindia.com; NSE at https://www.nseindia.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rules and Regulation 42 of SEBI, (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfe Book of the Company shall remain closed from Friday, the 23rd day of September, 2022 to hursday, the 29th day of September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annua General Meeting of the Company to be held on Thursday, the 29th day of September 2022.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI, (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote or esolutions proposed to be passed in the 18th Annual General Meeting of the Company. The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes or all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the agency to provide evoting facility.

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password along with the Notice convening the meeting, has been sent to the members. The Notice of the Meeting is also available on the website of the Company at www.gallantt.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the Equity Shares of the Company are listed.

The remote e-voting facility shall commence on 26th September, 2022 (9:00 am) and ends on 28th September, 2022 (5:00 pm). The remote e-voting module

shall be disabled for voting thereafter A person, whose name appears in the register of Members / Beneficial owners as on the cut-off date i.e. 22nd September, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the meeting.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in o csgml@gallantt.com

The members who have cast their vote by remote e-voting may join the meeting through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again

Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

The detailed procedure for remote e-voting, voting during the time of AGM and participation in the AGM through VC/OAVM is provided in the Notice of the AGM.

case of any query / grievances relating to the voting by electronic means, the Members deneficial Owners may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of nttps://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in or call or 800 222 990.

For Gallantt Ispat Limited (Formerly known as Gallantt Metal Limited) Place: New Delhi (Nitesh Kumar)



GS AUTO INTERNATIONAL LTD. CIN: L34300PB1973PLC003301 GS ESTATE, GT ROAD, LUDHIANA-141010 (INDIA)

Phones: 0091-161-2511001-5 (5 Lines) Fax: 0091-161-2510885. Website: www.gsgroup Information regarding 48th Annual General Meeting (AGM)

to be held through Video Conferencing / Other Audio Visual Means, Cut-off Date and Book Closure Date

NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company shall be held on Friday, the 30th Day of September, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at the venue in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular Nos. 20 /2020 dated May 5, 2020 and 02/2022 dated May 5, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read with SEBI Circular dated May 13, 2022, which also has allowed listed entities to send their Annual Report in electronic mode (collectively referred to as Circulars). The venue of the said meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at G.S. Estate, G.T. Road, Ludhiana, Punjab-141010 (India)

In compliance to the above circulars, the electronic copies of the Notice of the 48th AGM and Annual Report for the financial year 2021-2022 shall be sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent or Depository Participant(s) and whose names appear in the Register of Members/Beneficial Owners as on Friday, the 02nd day of September. 2022. The said Notice would also be available on the website of the Company at www.gsgroupindia.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. Shareholders can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Shareholders may also note that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, the 24th day of September, 2022 to Friday, the 30th day of September, 2022 (both days inclusive) for the purpose of

Manner of e-voting:

(India)

Date: 05/09/2022

The Company has engaged Central Depository Services (India) Limited ('CDSL') as the agency to provide electronic voting facility. The shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the businesses to set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or e-voting during the AGM for shareholders holding shares in dematerialized form, physical form and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM. The Company has fixed Friday, September, 23, 2022 as the "cut -off date" for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or e-voting during the AGM. A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on "cut-off date" only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the meeting. Further, the remote e-voting period shall commence on Tuesday, September, 27, 2022 (9:00A.M.) (IST) and will end on Thursday, September 29, 2022 (5:00 P.M.) (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

Manner of registering/updating email addresses:

Shareholders who have not registered / updated their e-mail addresses for obtaining Annual Report and login details for e-voting may follow the below instructions:

Shareholders holding shares in physical mode are requested to register /update their email addresses by sending a duly signed request letter in Form ISR-1 along with supporting documents to Company's Registrar and Transfer Agent i.e. M/s Skyline Financial Services Pvt. Ltd., D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 (India) or by e-mail at admin@skylinerta.com by providing Folio No. and Name of the Shareholder and a self-attested copy of the PAN Card and Residential proof as per Company's records.

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register /update their email addresses with the relevant Depository Participant(s). The contact details to address the grievances connected with facility for voting by electronic means are

Company Secretary Central Depository Skyline Financial Services G S Auto International Limited Services (India) Private Limited G.S. Estate, G.T. Road Limited D-153 A. 1st Floor, Okhla Ludhiana, Punjab-141010 www.evotingindia.cor Industrial Area, Phase-I.

cs@gsgroupindia.com If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can address such queries to Mr. Rakesh Dalvi. Sr. Manager. (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800-225

Mr. Pritpal Singh Dua, Practising Company Secretary has been appointed by Board as Scrutinizer for conducting the e-voting in a fair and transparent manner For G S Auto International Limited

(Dakshi Narang) Place : Ludhiana Company Secretary & Compliance Officer

M. No.: A66398

New Delhi-110020

admin@skvlinerta.com.

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED Regd. Off.: 507, Laxmiplaza, Laxmi Industrial Estate, Newlink Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra. CIN: L45200MH1984PLC034789,

Tel: 022-26335583/84. Email: netlink@easv2source.com: Web: www.nsil.c

NOTICE OF THE 37[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company wi be held on Thursday, September 29, 2022 at 5.00 p.m.(IST) through Video Conferencing ("VC") Othe valid value (in this value), september 2.9, 2022 at 30.9 https://doi.org/in/color/in Company. The Company has sent in Refinition Report of the Company for the infinitional year 2021-22 along with the AGM Notice and E-voting procedure on September 5, 2022 through electronic means to Members whose email addresses were registered with the Company/ Depositories in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with the Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, June 15, 2020 and Circular No. 2/2022 dated December 14, 2021 and Circular No. 2/2022 dated May 5, 2022 (collectively referred as "MCA Circulars") and Securities Exchange Board of India

"SEBI") date May 12, 2020, January 15, 2021 and dated May 13, 2022 ("SEBI Circulars").

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of ndia (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 27, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive) for the purpose of the 37th AGM of the Company, In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Securities Exchange Board of

management and Administration) (Mee, 2014, and regulation) 4-10 file Securities Exchange board of did (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretaries of India of General Meetings (SS-2) issued by the institute of Company Secretaries of India, the Company is providing ts members facility to exercise their right to vote through electronic means through e-voting services of

valtional Securities Depository Limited ("NSDL"). The details pursuant to act are as under:
. Members holding shares either in physical form or in dematerialization form, as on the cut-off date. i.e. Thursday September 22, 2022 are ("eligible Members"), to exercise their rights to vote by remote e-voting and e-voting system in the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM

n lie company, The remote e-voting will commence on Monday, September 26, 2022 at 9.00 a.m.; ii. The remote e-voting will end on Wednesday, September 28, 2022 at 5.00 p.m. v. The remote e voting module shall be disabled for voting thereafter and once the vote on a resolution i

ast by member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

The member can participate in AGM even after exercising their right to vote through remote e- voting but hall not cast their vote again in the AGM. i. The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in th

AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. vii. Only a person whose name is recorded in the register of members or in the register in beneficial owner naintained by Depositories as on cut off price date i.e. Thursday, September 22, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting during the AGM.

riii. Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company / Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut

off date, i.e. Thursday, September 22, 2022, such member may obtain the User ID and password by sending request at evoting@nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote. x. In relation to updating email address, bank details and mobile number electronically on temporary basi lease write email to our RTA i.e. Adroit Corporate Services Pvt. Ltd on its email id i.e

nease write entail to our Kin Ie. Autoit Corporate Services FVI. Ltd of its entail fo@adroitcorporate.com and for further details on updation of email address, bank details and umber you may refer the Notice of the AGM. . The Annual report for financial year 2021-22 along with the notice of AGM is available on the website c e company www.nsil.co.in and the website of stock exchange i.e. BSE at www.bseindia.com, and also of

rine company www.nsii.co.in and the website of stock exchange i.e. BSE at www.bseindia.com, and also or the website of the NSDL at evoting@nsdl.co.in in case of any queries/grievances relating to e-voting the Members/Beneficial owners maycontact NSDL on evoting@nsdl.co.in / 1800-222-990 or contact Mr. Anubhav Saxena, Assistant Manager-NSDL at evoting@nsdl.co.in/022-24994835.By the order of Board of Directors Date: September 05, 2022 Mr Minesh Mod Place: Chicago

Whole Time Director



CIN: L17117PB1946PLC004565 Regd. Office: Village Chohal, Distt. Hoshiarpur 146024 (Punjab) Phone: 91-01882-258780. Fax: 91-01882-258059 Website: www.jct.co.in, Email: jctsecretarial@jctltd.com NOTICE OF 73rd AGM, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that

1. the 73st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Wednesday**, the 28st day of

September, 2022 at 11:30 am IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means

("OAVM") facility to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 73st of the Companies Act, 2013 and Rules farmer. thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 28th September 2020, 31th December 2020, 13th January 2021 8th December 2021 and 05th May 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MC Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/C/R/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/C/R/P. 2021/11 dated 12" May 2020 and January 15 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") without the physical presence of the Members at a common venue.

In terms of MCA Circular/s and SEBI Circular, the Notice of the 73rd AGM and the Annual Report for the year 2021-22 including the Audited Financial Statements for the year ended 31" March, 2022.
("Annual Report") has been sent by email to those Members whose email addresses are registered. with the Company/Depository Participant(s). The requirement of sending physical copy of the Notic of the 73rd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 21 September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business, as set ou in the Notice of 73" AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL"). Members are requested to please take note of following facts: The Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 73rdAGM, will be transacte

through voting by electronic means. The remote e-Voting period will commence on Sunday, 25" September, 2022 at 9:00 A.M (IST). The remote e-Voting period ends on Tuesday, 27" September, 2022 at 5:00 P.M (IST).

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 21 September, 2022. Any person who acquires shares and becomes a member of the company after dispatch or notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 21.09.2022 may obtain the login ic and password by sending a request at icitecretarial@jctltd.com or icitecretarial@jctltd.com or evoling@nsdl.co.in. However is a person is already registered with NSDL for e-Voting then existing user ID and password can be

used for casting vote Members may further note that The remote e-Voting shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the members, the member shall not be allowed to

change it subsequently. The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attent the AGM but shall not be entitled to cast their vote again through e-Voting system during 73' c. Only a person whose name is recorded in the register of members/beneficial owners as o

the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 73°AGM through VC/OAVM facility as well as e-Voting at the 73°AGM.

The Notice of the 73°AGM and the Annual Report for the year 2021-22 including therein the Audited Financial Statements for the year 2021-22, will be available on the website of the Company at www.jct.co.in and the website of BSE Limited at www.bseindia.com. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and

e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-44-30 or send a request to (Mr. Aman Goyal) at evoting@nsdl.co.in Those members holding shares in physical mode whose email addresses are not registere with the Company, may register their email address by sending, scanned copy of a signec request letter mentioning name, folio number scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of PAN card), and the scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), and the scanned copy of PAN card). Aadhar Card) by email to (ictsecretarial@ictltd.com), Members holding shares in Demat mod

can update their email address with the Depository Participant.

The register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 22nd September 2022 to 28th September 2022 both days inclusive, for annual closing For JCT Limited

Kanwar Nitin Singh

Company Secretary

Place: Hoshiarou

Hindusthan National Glass & Industries Limited CIN: L26109WB1946PLC013294

City : L20105W01340FLU15294 Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata - 700 001, India | Tel: (91)(33)2254-3100 Fax (91)(33)2254-3130 | Email: cosec@hngil.com | Website: www.hngil.com NOTICE OF 76TH ANNUAL GENERAL MEETING

BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 76th Annual General Meeting (AGM) of the Company wil e held on Wednesday, 28th September, 2022 at 11.30 A.M. through Video onferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM. The Company has sent the Notice of AGM on Monday, 5th September, 2022, through electronic mode to Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by

olinistry of Corporate Affairs dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April 2020 and 13th April, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020. Further, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registers of Member and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 22nd September, 2022 to Wednesday, 28th September, 2022 (both days inclusive).

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on a esolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2022 will be entitled to cast their votes by remote e-voting or e-voting during AGM. Those who are not Members on the cut-of date should accordingly treat the AGM Notice as for information purpose only.

IST) and ends on Tuesday 27th September, 2022 (5.00 p.m. IST). During this period Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be lisabled by NSDL thereafter. Those members, who shall be present in the AGM hrough VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through emote e-voting and are otherwise barred from doing so, shall be eligible for e-voting

The remote e-voting period commences on Sunday 25th September, 2022 (9.00 a.m

he members who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participates in the AGM through VC/OAVM but shall not be entitled t

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds hares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending request to **evoting@nsdl.co.in.** However, if he/she is already registered with NSDL fo emote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password casting

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case o any query/ grievance, Members may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lowe Parel, Mumbai 400 013 at email: evoting@nsdl.co.in/amitv@nsdl.co.in, Tel 91 22 249

The results of the voting will be declared within two working days from the conclusion

of the AGM. The declared results along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website (www.hngil.com) and on the NSDL's e-voting website (www.evoting.nsdl.com). Such results will also be forwarded by the Com to the National Stock Exchange of India Limited (NSE), BSE Limited (BSE) and Th Calcutta Stock Exchange Limited (CSE), where the Company's shares are listed The Notice of the AGM along with Annual Report are available on the website of the Company (www.hngil.com), NSDL (www.evoting.nsdl.com), BSE (www.bseindia.com)

NSE (www.nseindia.com) and CSE (www.cse-india.com). For Hindusthan National Glass & Industries Ltd.

(Mukund Chandak) Place : Kolkata

Dated: 05.09.2022 Company Secretary and Compliance Officer

देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : आज ५ सप्टेंबर, म्हणजेच शिक्षक दिन. या निमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ठ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. आज राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई, शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनैकतांडा ताकगेवराई, बीड आणि सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, ZPCPS पारगाव जोगेश्वरी, बीड या तीन शिक्षकांचा समावेश आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

जाहीर सूचना



HeroHousing **Finance**

आम्ही आमची शाखा हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड कार्यालय क्र. ३०५, बी विंग, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ व ३९/५ए. सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०३ येथून दि. ०७ ऑक्टोबर, २०२२ रोजी पासून

हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड कार्यालय क्र. ८०६, ८ वा मजला. रिअलटेक पार्क, ३९/२, महावीर रोड, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०३ येथे हस्तांतरित करण्यात येत आहे. .कोणत्याही पुढील तपशिलाकरिता -

कुपया संपर्क साधावा : customer.care@herohfl.com.

टोल फ्री क्रमांक १८००२१२८८००

हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ९, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली ११० ०५७.

जाहीर सूचना सचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, श्री. भप

भाई मेहता व श्रीम. निशा रविकुमार सांघवी हे फ्लॉट धारक क्र. १०३, १ ला मजला, मोजमापित ३६.२४ चौ. फुट बिल्ट अप क्षेत्रफळ, बिल्डींग क्र. डी-५० श्री गणेश शांतीनगर सीएचएस लि., सेक्टर शांतीनगर, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७ (याप सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) मालमत्तेचे संयुक्त मालव आहेत व शेअर प्रमाणपत्र क्र. ०७ अंतर्गत विभिन्न क्र ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु. ५० प्रत्येर्क शेअर्सचे ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स धारक आहेत श्री. भूपत भाई मेहता यांचा दि. २८.१२.२०१८ रोज गुजरात येथे मृत्यू झाला व त्यांची पत्नी जयश्रीके महता या त्यांच्या पर्वी दि. २९.०७.२००३ रोजी मंब येथे मत झाल्या त्यांच्या मागे खालील मली १. श्रीम निशा रविकमार सांघवी (५०% सदर फ्लॅटच्या संयत्त मालक) व २. श्रीम. पायल मेहल मोदी, ३. कु मनिषा भुपेंद्र मेहता व ४. श्रीम. जुली विराल दोशी, श्रीम. कविता निशीथ कोठारी ६. श्रीम. हिना जिग्नेश मेहता यांना सदर श्री गणेश शांतीनगर सीएचएस लि यांचे एनओसी व अन्य रिलीज करार अनुसार सद शेअर प्रमाणपत्र क्र. ७ मध्ये म्युटेशन अनुसार अ केला आहे व त्यांचे मतय वडिल यांच्यासह संयत्त मालक म्हणान सदर फ्लॅटचे ५०% शोअर्स धारक असलेल्या श्रीम. निशा रविकुमार सांघवी यांचे १०% प्रत्येकी समान भाग व त्यांची पाच मूलींची नारं यांमध्ये उपलब्धा आहेत. माझे अशील सदर फ्लॅट रीप आशादेवी कपलेश ग्रंप व श्री ाजेंद्रराम यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत. ज कोणाही व्यक्तीस संस्था वैयक्तिक संस्था यांना सट मालमत्ता व मूळ करार यांच्या संबंधात सदर फ्लॅटर संयक्त मयत मालक यांचे कायदेशीर वारस म्हणू त्यांच्या दरम्यान सदर फ्लॅटचे करार यांच्या संबंधा कोणतेही दावे व/वा आक्षेप असल्यास त्यांनी सद अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय पत्ता येथे सद सूचनेच्या पसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आ कार्यालय पत्त्यावर संपर्क साधावा अन्यथा सदर दार्व काही असल्यास ते अधित्यागीत वा परित्यागीत मानल जातील व अधोहस्ताक्षरित कोणतेही दावे नसल्या पमाणपत्र माझे अशील यांना जारी करतील.

दि. ०६.०९.२०२२ वकील उच्च न्याय कार्यालय : बी/७८, शांती शॉपिंग सेटर, मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या समोर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०७

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. याआधी २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होती. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पीएमएलए कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती.

प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी): मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली



आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली असून १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत

प्रकाश स्टीलेज लिमिटेड

सीआयएन : एल २७१०६ एम एच १९९१ पीएलसी ०६१५९५ नोंदणीकृत कार्यालय : १०१, १ ला मजला, शत्रुजय अपार्टमेंट, २८, सिद्धी लेन, नान्भाई देसाई रोड, मुंबई ४०० ००४

इ मेल : cs@prakashsteelage.com संकेतस्थळ : www.prakashsteelage.com दूरध्वनी क्रमांक : ०२२ ६६१३ ४५०० फॅक्स क्रमांक : ०२२ ६६१३ ४५९९ ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची स्चना

यादवारे कलविण्यात येते की

॥द्वारं कळावण्यात यत का , कंपनीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दुपारी ३. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त इकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) यांच्या माध्यमात्न तसेच कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरत्दी तसेच त्या अंतर्गृह बनविण्यात आलेलं विविध नियम यांना अनुसस्न तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ यांन अनुसरून आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक१४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० सामान्य परिपत्रक क्रमांक१७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २० सामान्य पारपत्रक क्रमाकराज रुपर दिनाकात १३ पात्रस रुपर, सामान्य पारपत्रक क्रमाक रु २०२० दिनाकीत ५ में २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/ २०१६ दिनाकीत १३ जानेवारि २०२१, परिपत्रक क्रमांक १९/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २६/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२२ आणि सेबी परिपत्रके क्रमांक सेबी / एचओ / सीएफड़ी /सीएमडी १/ सीआयआर /पी / २०२० ७९ दिनांकीत १२ मे २०२०, सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी २ सीआयआर /पी / २०२१/ ११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबे / एचओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर /पी / २०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ (ज्यांच प्रकित ते सार्विका र सार्विका र साजावजार गाँ र रुपर दे दिनाकात है में रुपर (ज्याचा एकत्रित उल्लेख यापुढ़े सेबी परिपत्रके असा करण्यात येणार आहे, यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेले नियम आणि एमसीए परिपत्रके तसेच सेबी परिपत्रके यांना अनुसरून ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभैची सूचना आणि वितीय वर्ष २०२२ करिताचा वार्षिक

अहँवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रति अशा सभासदोंना पाठविण्यात आल्या आहेत ज्या सभासदां इ मेल तपशील कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आर्ल

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख २१ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष . स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील असे सभासाद वार्षिक सर्वसाधारण सभैच्या सूचनेत नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष प्रस्तावांवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रारूपाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली मतदान कर (साडाएसएल) यांच्या इलक्ट्राानक मतदान प्रारूपाच्या नाज्यनातून इलप्रप्राणनका राज्यान कर्या शकतील. त्यामुळे सर्व सभासदांना कळविण्यात येते की, १. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर

इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन कामकाज घेण्यात येईन. २. दूरस्थ इ मतदान कालावधीला रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.

वाजता प्रारंभ करण्यात येईल दूरस्थ इ मतदान कालावधी मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५

वाजता संपष्टात येईल. ४. ३१ ट्या वॉर्षिक सर्वसाधारण सभेसाठी दूरस्थ इ मतदान तसेच वॉर्षिक सर्वसाधारण सभेच्य दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी

कट ऑफ तारिख १२ सप्टेंबर २०२२ निर्धारित करण्यात आली आहे. अशो कोणतीही ट्यक्ती जी ३१ ट्या विवित्त संत्रभाधारण सभैची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख दिनांक २१ सप्टेंबर २०११रोजी तित्यांकडे कंपनीचे समभाग आहेत तर अशे व्यक्ती cs@prakashsteelage.com या पत्यावर विनंती पाठवून दूरस्थ इ मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र जर आपण या आधीच इ मृतदानासाठी सीडीएसएल यांच्याकुडे नोंदणीकृत असाल तर आपण आपला सध्याचा युजर

आयडी आणि पासवर्ड इ मतदानासाठी वापरू शॅकता. . सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की : ए) वरील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या कालावधीनंतर इ मतदान प्रारूप सीडीएसएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. त्यानंतर दूरस्थ इ मतदान करू दिले जाणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्य एखाद्या विषयावर एखाद्या सभासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल करता येणार नाही. बी) ज्या सभासदानी ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ इ करता यंगार नहिः क्षो उया समासदाना ३१ त्या वामक सवसायारण समस्या पूरा दूरस्य इ मतदानाद्वार मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला होसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही. सी) जे सभासद ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असतील आणि ज्यांनी सभेच्या पूर्वी दरस्थ इ मतदानादवारे मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद ३१ व्य वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावू शकतात डी) अशी कोणतीही व्यक्ती जिचे नाव डिपॉझिटरीज याच्याकडील सभासद नाँद पुस्तिकत तसेच नाभार्थी मानकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नोंद असेल असेच सभासद दूरस्थ मतदान सुविधा तसेच ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान क आणि ३१ ट्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातन उपस्थित

राहण्यासाठी पात्र असतील सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वितीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.prakashsteelage.com येथे त्याच प्रमाणे स्टॉक एक्स्चेंज् यांचे संकेतस्थळ, बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www bseindia.com येथे उपलब्ध आहेत. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना सीडीएसएल यांचे संकेतस्थळ https: www.cdslindia.com येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास किंवा तांत्रिक अडचणी असल्यास सभासद सीडीएसएल

हेल्प डेस्क यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com या पत्यावर विनंती पाठट् शकतात किंवा टोलफ्री क्रमांक १८०० २२ ७५ ३३ येथे व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत सीडीएसएल यांच्याकडे आणि एनएसडीएल हेल्पडेस्क यांच्यार्श evoting@nsdl.co.in या पन्यावर विनंती पाठवु शकतात तसेच टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे जर व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग

एनएसडीएल यांच्याकडे डिमॅट स्वरूपात असतील तर संपर्क साधू शकतात. असे सभासद ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील कंपनीकडे नोंद्रणीकृत केलेले नाहीत असे सभासद इ मेल तपशिलाची नोंद्रणी विनंतीपत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यात नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण पता, पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत, आणि स्वाक्षरी केलेल्या पुढीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना निजयात जागावनाया स्थापनातामात जात है। निजयणूक ऑळखपत्र, पासपेर्ट आदी) सभासदाच्या माहितीच्या पुष्ट्यर्थ इ मेलच्या माध्यमातृत्व cs@prakashsteelage.com या पत्यावर पाठवृत नोंदणी करू शकतात. ज्या सभासदांकः पनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद आपले इ मेल तपशील डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे अद्ययावत करू शकतात.

यादारों पूढे स्थित करण्यात येते की, कंपनीच्या सभासद नोंद्र पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ ते बुधवार २८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीतबंद राहॅतील.

कंपनीच्या वतीने आणि त्यांच्या करित स्वाक्षरी / -

प्रकाश कानगो अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ५ सप्टेंबर २०२२

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड सीआयएन : L80100MH1989PLC054329

नोंदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेंबर्स, ४ था मजला, एसी मार्केट च्या पुढे, ताडदेव, युंबई ४०० ०३४ भारत दूर. ०२२ ४३४७६०१७ ईवेल : compliance.dsj@gmail.com वेबसाइट : dsjkeeplearning.com ३२ वी सूचना (वत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा)

ई-मतदान माहिती व युक क्लोजरची माहिती सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडच्या सभासदांची ३२ वी (बत्तीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिं (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) यार्फत शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वा. भाप्रवे सभासदांना विभिन्नरित्या ई-मेल द्वारे ३२ व्या एजीएमच्या सूचनेयध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीयय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. सदर कंपनीची वेबसाइट dsjkeeplearning.com वर तसेच नॅशानल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com स्टॉक एक्सचेंज वेबसाइट जेथे कंपनीच्या इक्विटी शेअर्सची सूची उपलब्ध आहे वेबसाइट अर्थात www.nseindia.com d www.bseindia.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल.

कोव्हिड १९ महामारीमुळ मिनीस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स मंत्रलाय (एमसीए) यांच्याद्वारे सक्युंलर व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी (यापुढे एकत्रितरित्या सक्युंलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सायान्य सक्युंलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १५/२०२० दि. १३ एप्रिल कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) व सेबी (सूची अनिवार्यता व वियोचन आवश्यकता) विनिययन २०१५ (सूची अनिवार्यता) अनुसार सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसर (इंडिया) लिथिटेड (सीडीएसएल) यार्फत प्रदानित एजीएयच्या सूचनेयध्ये व्यवसायांवर विचारविनीयय करण्याकरिता आयोजित केली आहे.

वित्तीय वर्ष अखेर ३१ यार्च, २०२२ करिता सूचना व वार्षिक अहवाल सभासदांना एजीएयची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना दि. सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांच्यासह नोंदणीकृत ईवेल आयडीवर प्रत्यक्ष स्वरूपात वा डियटेरियलाईज स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदांना मंगळवार, दि. ३० ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविण्यात आली आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरतूदी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार दि

३० सप्टेंबर, २०२२ दोन्ही दिवस समाविष्ट दरम्यान ३२ व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व नियम अनुसार कंपनीने कंपनीच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांत्र विचार करण्याकरिता ई–मतदान सुविधा शनिवार, दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ दोन्ही दिवस समाविषट दरम्यान बंद राहील व कंपनी-एजीएमकरिता परोक्ष ई–मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्था केली आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तुम्ही एमसीर व सेबी यांच्यादारे जारी सर्क्यलर यांच्यासह सभासदांनी कपया त्यांचे ईयेल आयडी अद्ययावत करावे व वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेशिअल यांची ईलेक्टॉनिक प्रत सभासदांना वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत खालील निर्देशित अनुसार पाठविण्यात येईल. एनएसडीएल द्वारे प्रदानित एजीएमच्या तारखेस ई-मतदान प्रणालीचा वाप करून सभासदांना याद्वारे मतदान हक बजावण्यात येईल.

सर्व सभासदाना याद्वारे सूचित करण्यात येते की : र्डलेक्टॉनिक मीन्स मार्फत ३२ व्या एजीएमच्या सचनेमध्ये विहित व्यवसाय

ठिकाण : मंबई

इंलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करणयाकरिता सक्षम असलेली निर्धारित तारीख शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ आहे. ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्य रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध नाही आहे त्यांनी लाभार्थी मालक यांच्यासह निर्धारित तारीख अनुसार एजीएमच्या ठिकाणा परोक्ष ई-मतदान तसेच ई-मतदान सुविध

३. ई-मतदान पोर्टल मंगळवार, दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. सुरु होईल व बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल. ई-मतदा मोड्यूल सदर तारीख व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल.

. एखादी व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत तर सूचनेची पाठवणा व शेअर्स धारक असल्यास निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि २३ सप्टेंबर, २०२ रोजी evoting@nsdl.co.in वर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

५. समाप्तदांनी जर समेमध्ये उपथित रहून आधीच मतदान केले असेल तर ते पुन्हा मतदान हक बजावू शकत नाहीत. एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत पक्रिया कंपनीच्य वेबसाइट वर उपलब्ध आहे. समासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीख अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकल

मे. अशूल भट्ट व असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी, मुंबई यांना ई-मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकारता नियोजित केले आहे. सदर परिनीरीक्षक अहवा कंपनीची वेबसाइट वर प्रसिद्ध केला जाईल व कंपनीच्या सूचीमधील बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑ इंडिया लिमिटेड येथे संपर्क साधावा. कोणत्याही चौंकशीकिरता तुम्ही फ्रेकेंटली आस्वड केस्चन (एफएक्यूज) यांना भागधारक व ई-यतदान युजर मॅन्युअल अनुसार भागधारक यांना डाउनलोड सेक्श अंतर्गत http://www.evoting.nsdl.com वा टोल फ्री क्रयांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वा evoting@nsdl.co.in वर विनंत

पाठवावी. संभासदांनी कंपनीच्या अनुपालन अधिकारी यांना compliance.dsj@gmail.com वर लेखी पाठवावे. मंचालक मंडलाच्या आहेजान्वये डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडकरिता

(पूर्वीचे डीएसजे कम्युनिकेशन्स लिमिटेड)

जयप्रकाश गंगवार्न कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जी डी ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड

सीआयएन L51900MH1980PLC022672

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन मर्कंटाईल चेंबर्स, ३ रा मजला, १४-आर कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१. ईमेल gdtal2000@gmail.com

४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान माहिती व बुक क्लोजर तारीख

सूचना याद्वारे देण्यात येते की, जी डी ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड यांची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ्र ज़ीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे शुक्रवार दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी १.०० वा. आयोजित केली आहे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर्स ट्रान्सफर बुक्स दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविषट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित नियम २०१५ च्या नियम २० अंतर्गत ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत त्यांचे मतदान (परोक्ष ई-मतदान) सभासदांना सविधा प्रदान करून नॅशनल डिपॉझिटरी मार्फत एनएसडीएल एजीएमच्या सूचनेत विचार करणयाकरिता आयोजित केली आहे.

१. ई-मतदान माहिती नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल मार्फत .www.evoting.nsdl.con वर प्रसिद्धा केली आहे व ४२ व्या एजीएमची सचनेचा भाग आहे.

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. सुरु होईल व दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल. ई-मतदान मोड्यूल सदर तारीख व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल. सभासदांनी जर परोक्ष ई-मतदानामार्फत मतदान केले तर ते सभेमघये उपस्थित रह शकतात परंतु पुन्हा मतदान कर

सभासदांनी जर सभेमध्ये उपथित रहन आधीच मतदान केले असेल तर ते पुन्हा मतदान हक बजावू शकत नाहीत निर्धारित तारीखा दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्था मालक यांच्यासह एजीएमच्या बॅलोट

कोणत्याही चौंकशीकरिता तुम्ही फ्रेक्केंटली आस्क्ड केरूचन (एफएक्यूज) यांना भागधारक व ई-यतदान युजर मॅन्युअर अनुसार भागधारक यांना डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वा टोल फ्री क्रयांक १८०० २२२

९० वा शीॅॉळपसऽपीवश्र.ले.ळप वर विनंती पाठवावी

ठिकाण : मुंबई

दि. ०४.०९.२०२२

संचालव डीआयएन ००२८६७९३

अवसारा फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख टीआरसी फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड) (सीआयएन : एल ७४८९९एमएच १९९४ पीएलसी २१६४१७) नोंदणीकृत कार्यालय : वांद्रे हिल व्ह्यू, सीएचएस (३ रा मजला), ८५ हिल रोड, योको सिझालर्स समीर, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०० ०५० दूरध्वनी क्रमांक:०२२२६४१४७२५, इ मेल:trcfsltd@gmail.com, संकेतस्थळ:www.trcfin.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

वार्षिक सर्वसाधारण सभैची सूचना
यादवारे स्चित करण्यात येते की, अवसारा फायनान्स लिमिटेड (यापूर्वीची ओळख टीआरसी फिनाल्यिअल
सर्विसंस लिमिटेड) यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी दूपारी १२.

०० वाजता विहडीओ कॉन्फरन्सिंग (ट्हिसी)/ अन्य मान्यताप्राप्त हक्कशाव्य माध्यमें (ओएट्हिएम) योच्य
माध्यमातृत वार्षिक सर्वसाधारण सभैच्या स्वनेत नमृद केलेल्या विषयांच्या अनुरूप होणार आहे आणि कामकाज
इ मतदान स्विधिच्या माध्यमातृत घेण्यात रोणार आहे.
कंपनी कायदा २०१३ मधील लागू असलेल्या तरतृदी तसेच परिपक्क दिनांकीत ९ मे २०२२, १४ डिसंबर २०३१
३३ जानेवारी २०११ भ २०२० ८ परिता २०२०, १३ जानेवारी २०२१ आणि १२ मे २०२० थांच्या अनुसार
कंपनी आहेत आणि संबी परिपक्क दिनांकीत १३ मे २०२२, १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे २०२० यांच्या अनुसार
वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिसी / ओएट्हिएम यांच्या माध्यमातृन घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण
सभैसाठी प्राविस नियुक्त करण्याची सुविधा उपलब्ध आसणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभैत सहमाणे
होण्याच्या प्रक्रियो तर्पशील वार्षिक पर्वसाधारण सभी सहमाने
होण्याच्या प्रक्रियो तर्पशील वार्षिक सर्वसाधारण सभी त्रावता वार्षिक अहवात इकेन्द्रानिक
माध्यमातृत (इ - मेल) च्या माध्यमातृत १ सप्टेबर २०२२ रोजी अशा सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभा आमित करणारी सचना आणि २०२१ २३ कतिताचा वार्षिक अहवात इकेन्द्रानिक
माध्यमातृत (इ - मेल) च्या माध्यमातृत १ सप्टेबर २०२२ रोजी अशा सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे
च्या सभासदांच इ मेल तपशील कंपनी / आरटीए / डिप्सोंझेटरी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत आणि ते कंपनीय

नंकेतस्थळ www.trcfin.in येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नमभागधारक ज्यांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेल नाहीत असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी इ मेल तपशिलाच्या नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करु शकतात. : (१) प्रत्यक्ष समभागधारकांसाठी - कृपया आवश्यक तो तपशील जसे की फोलिओ क्रमांक, समभागधारक यांचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुद्रन), ्रकार्ड (स्वयंसाक्षांकीत आणि स्कृत केलेली पंत्रकार्डची प्रत) आधार (स्वयंसाक्षांकीत आणि स्कृत केलेली आधार गुड़ी प्रत) ड मेलट्या मार्ट्यमान्त शाल्यक्रियान्त्रियान्त्रियान्त्रियान्त्रियान्त्र हत्परावाद्यात आपि स्वाभ भवता वानाचा महत्त्र अपने हत्याचार हिन्द्र स्विपरावाद्यात आपि स्वाभ वाद्यात्र कार्डियो प्रते , इ मेहच्या माध्यमातृत support@purvashare.com येथे पाठवादी. (३) हमेर्ट स्वस्पातीत सममागधारकांसाठी : कृपया आपला इ मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक आपल्या संबंधित डिपॉझिररी पार्टीसिपंटस यांच्याकडे अद्ययादत करून ध्यावा. (३) व्यक्तिगत डिपॉझ सममागधारक - कृपया आपला इ मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक आपल्या संबंधित डिपॉझिस्टरी पार्टीसिपंटस यांच्याकडे अद्ययादत करून ध्यावा ह मतदानासाठी तसेच डिपॉझिटरीज यांच्या माध्यमातून व्हर्च्युअल सभाना उपस्थित राहण्यासाठी सक्तीच

अ16. वार्षिक सर्वसाधारण सभेष्या सूचनेत नमूद्र केलेल्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्य इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेष्या दरम्यान इ मतदान (ज्यांचा एकवित उल्लेख यापूढे इ मतदान असा करण्यात येणार आहे, सुविध उपलब्ध करून द्रेणार आहे आणि त्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिरेड (सोडीएसराज

यांची सेवा घेतली आहे.
ज्या सभासतांची माने कर ऑफ तारीख २१ सप्टेंबर २०२२ रोजी सभासद नोंद्र पुस्तिका / लाभार्थी मानकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत असे सभासद इ मतदान सुविधेच्या माध्यमातृन मतदान करण्यासाठी पात्र असतील. पात्र सभासद ज्यांनी कंपनीचे समभाग वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन निर्मित होण्याच्या तारखेला किंवा त्यानंतर आणि कट ऑफ तारखेपर्यंत घेतले आहेत असे सभासद इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातृन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी सीडीएसएल यांच्याशी helpidesk.evoting@cdsilindia.com येथे संपर्क साथ् शब्दानता. सभासदाना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना दितांकीत ५ सप्टेंबर २०२२ चा संदर्भ घ्यावा जी कंपनीचे संकेतस्थळ www. rcfin.in येथून डाउनलोड करेता येईल. इ. मतदान कालावधीला रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल

इ मतदान कोलावधीला रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९, ०० वाजला प्रांश करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्यकाळी , ०० वाजला (भारतीय प्रमाण वें के नुसार) संपुष्टात येईल. सदरील तारीख आणि वेंळेनंतर सभासदांना मतदान करता येणार नाही. इ मतदानाच्या सदर्भात कीणत्याही शंका असतील तर खालील प्रमाणे नमूद केलेल्या व्यवतीशी संपर्क साधावा. श्री राकेश दळती, व्यवत्याध्यक, सीडीएसराल, ए विंग, २७ वा मजला, मेरीयांन प्ययुर्वस्त, मारतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व) मुंबई, ४०० ०१३ किंवा १८०० २२ ५७ ३३ येथे संपर्क साधावा अथवा इ मेलट्या माध्यावानुक helpdesk evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा अथवा इ मेलट्या माध्यावानुक helpdesk evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उत्स्वस्त वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही अशा सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या एम्पान इ मतदान सूरिवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उत्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला मात्र अस्त सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विद्रस्य इस्ति। अधि प्राच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

गारा. यादवारे असेही सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ मधील तरतुर्दीच्या अनुसार तसेच न्यासह वाचा आवश्यक ते नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ यांना अनुसरम्न कंपनीच्या सभासद नींद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिक बुधवार दिलांक १२ सर्टेबर २०२२ ते बुधवार २८ सप्टेंबर २०२२ दोन्ही दिवस धरून या कालावधीत २८ व्या वार्षिव संसीमाधारण समेसाठी बंद ठेवण्यात वेतील.

अवसारा फायनान्स लिमिटेड यांच्या करित (यापूर्वीची ओळख टीआरसी फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

दिनांक : ५ सप्टेंबर २०२२

संचालक मंडळाच्या आदेशसानुसा

एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड

सीआयएन : U99999MH1939PLC003031 नोदणीकृत कार्यालय : युसाफ बिल्डींग, बीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दूर. क्र. ०२२-२२८४२७९० ईमेल : ebl@smitaindia.com ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

परोक्ष ई-मतदान व बुक क्लोजर

मूचना याद्वारे देण्यात येते की, एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड यांच्या सभासदांची ८३ वी वार्षिक सर्वेसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. २८ सप्टेबर, २०२२ रोजी स. ११.३० वा. भापवे व्हिडीओ कॉन्फोरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कोव्हिड २९ महामारीमुळे मिनीस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स मंत्रलाय (एमसीए) यांच्याद्वारे सर्क्युलर दि. ५ मे, २०२० सहवाचन सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) ८३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांच्या अनुपस्थितीमध्ये सभेच्या ठिकाणा सभा आयोजित केली आहे. सदर एमसीए सर्क्युलर्स अनुपालन एजीएमची सुचना वार्षिक अहवाल २०२१–२२ समवेत सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी, डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणाकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. सभासदांनी कृपया व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत ८३ व्या एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती वाचावी व नोंदणीकरण

८३ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व नियम अनुसार कंपनीने कंपनीच्या ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार करण्याकरिता ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे.

कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्था केली आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तम्ही फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (एफएक्यूज) भागधारक यांच्याकरिता व ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे वा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

सर्व सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की.

. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. भाप्रवे होत आहे व मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ५.०० वा. भाप्रवे वा. बंद होत आहे. परोक्ष ई-मतदान मोड्युल त्यानंतर मतदानाकरिता अकार्यरत केला जाईल. . एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल पाप्त करण्याकरिता ज्या सभासदांचे ईमेल आयडी

नोदणीकृत नाही आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोदणीकृत करावे व सभासद त्यामध्ये बदल करू शकत नाहीत. सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये बुधवार,

दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी उपलब्ध आहे त्यांना सदर सूचनेमध्ये विहित ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार आहे. . सभासद परोक्ष ई–मतदान पणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविधा दिली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान

स्विधेकरिता लिंक इनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड यांच्यासह करार करावे. जर सभासदांनी कंपनीसह/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत पॅन संबंधित अद्ययवत केले नसल्यास सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए

एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. सभासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीखा अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडावी. सभासद ज्यांचे शेअर्स पाप्त करण्याकरिता ईलेकट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या यूजर आयडी व पासवर्ड जारी करण्याकरिता कंपनीस संपर्क साधावा. सभासदांनी/ भागधारक यांनी एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता एजीएमच्या ठिकाण मतदान करावे. तसेच व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सुविधा प्रदान केली आहे

६. सर्व ठराव (सामान्य) ईलेक्ट्रॉनिक मतदान मीन्स मार्फत सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार

जर सभासदांना ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौंकशी वा तक्रार असल्यास सभासदांनी कृपया ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत www. evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे वा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी

दिनांक: ०५.०९.२०२२

ठिकाण : मुंबई

पुढे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रेर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, दि. २८ सप्टेंबर, २०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेत्करिता बंद राहिल. मंडळाच्या आदेशान्वये एस्टेला बॅटरीज लिमिटेडकरिता

सही/-एच. आर. जैन

संपूर्ण वेळ संचालक

युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड

र्मीआयएन : L.25209MH1984PLC03359:

ईमेल : cs.uqpl@gmail.com द्र. ०२२-२६१००३६७/८

जाहीर सूचना - ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेडची (कंपनी) ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फर

सभेच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूर व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनिमन) विनियमन २०१५ अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर मंत्रालय दि. ८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० १३.०१.२०२१ एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) व सर्क्युलर दि. १२.०५.२०२० व १५.०१.२०२१ रोजी सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी सर्क्युलर संदर्भित सभोच्या ठिकाणा आयोजित केली आहे.

व ट्रान्सफर एजन्ट - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/ सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लि सीडीएसएल मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायावर विचार विनीमय करणयाकरिता आयोजित केली ३८ वी वार्षिक अहवालाची ई-प्रत व वित्तीय वर्ष अहवाल २०२१-२२ समवेत सभासदांना ईलेक्टॉनिव

. ३८ वी कंपनीची एजीएम गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या रजिस्ट्रा

स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणाकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. सभासदांनी कुपया व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती वाचावी व नोंदणीकरण कराव व सीडीएसएल वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त एजीएमची सूचन बीएसई लि. www.bseindia.com वर उपलब्ध आहे कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्थ

केली आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तुम्ही फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (एफएक्यूज) भागधारक यांच्याकरिता व ई–मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत ३८ वी एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल पाप्त करण्याकरिता ज्या सभासदांचे ईमेल आयडी नोदणीकत नाही आहेत त्यांनी कंपनी कायदा २०१३च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत त्यांचे ईमेल आयडी नोदणीकृत करावे व सभासद त्यामध्ये बदल करू शकत नाहीत वार्षिक अहवाल २०२१-२२ समवेत एजीएमची सूचना ईलेक्ट्रॉनिकली सभासदांना त्यांच्या ईमेल आयडी व

सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये ट्रानसफर एजन्ट (रजिस्ट्रर) डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स डीपीज यांच्यासह उपलब्ध आहे. व सेबी सर्क्युलर अनुसार कोणत्याही सभासदांन एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल पाउँविला आहे. सभासद परोक्ष ई-मतदान पणाली मार्फत एजीएमच्या सचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतटान

करण्याकरिता सुविधा दिली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई–मतदान सुविधेकरिता लिंक इनटाईम इंडिया गयव्हेट लिमिटेंड यांच्यासह करार करावे. जर सभासदांनी कंपनीसह/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस समवेत पॅन संबंधित अद्ययवत केले नसल्यास सभासदांनी

एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए पाहावे. एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरित विस्तत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे कृपया नोंद घ्यावी की, प्रॉक्सीज स्विकृत नसतील. सभासदांना काही चौंकशी असल्यास त्यांनी त्यांची चौंकश

र्जीएमच्या ४८ तासांच्या आत cs.uqpl@gmail.com वर पाठवावी. युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड करित

दिनांक : ०५.०९.२०२२

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

सुचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीच्या सभासदांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२ रोजी साथं. ५,०० वा. (भाप्रवे) व्हिडियो कॉन्फरिसंग (व्हीसी) आणि अदर ऑडिय व्हिज्युअल मिन्सद्वारे (औपव्हीएम) कंपनीच्या एजीएम बोलाविणाऱ्या सुचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयोव विचार करण्यासाठी घेण्यात पेणार आहे. कंपनीन ५ सप्टेंबर २०२२ रोजी एजीएम सुचना आणि ईनीटि प्रक्रियेस्ह आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ज्यांच्या ईमेल भायदीची जॉट कंपनी/दिपॉस्टिटरीज़कडे करण्यात भाती भाडे त्यांना पाठविण्यात भाते भाडे कंपनी कायट आयड़ाया नांद कंपना/गड़पाड़ग्रदराजंबड कंपरण्यात आला आहं त्यांना पाठावण्यात आत आहं. कंपना कायदा २०१३ ('अपिनियम') च्या लागू तरादुरी, कांपीट ट्यवहार प्रांतवया ५ में २०२० रोजी जारी केलेरी परिपचंड ०८ एप्रिल २०२० च्या परिपचकासह वाचली जातात. १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२० आणि परिपचंब २/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपचंक क्रमांक २१/२०२१ दिनांक १५ डिसेंबर २०२१ आणि परिपचंव क्रमांक २/२०२६ दिनांक ५ में २०२२ (एकतियाणे 'एमसीए परिपचंक' ऋणुन संजित) आणि सिक्युरिटिंग एक्समेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेवी') दिनांक 12 में २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि दिनांक १३ में २०२२

इस्तांतरण नोंद्र वहीं बंद ठेवण्यात येईल.

हस्तातरण नांत वहां वस दव्यवधात यङ्क. कंगनी कायता, २०१३ च्या कतम १०८ च्या अनुपालनार्थ कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (विस्टिंग ऑक्टिगोशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ अनुपार कंपनी संकटरीज ऑफ इंडियाच्या संस्थेन जोर केलेल्या जनरल मीर्टिंग्ज (SS-2) वर, कंपनी नेंशनल रिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL") च्या ई-व्हेरिट सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या सदस्यांना सुविधा प्रदान करत आहे. त्यानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेत: कट-ऑफ तारखेनसार एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणारे सभासत

दिल्यानंतर, त्यालातिला नंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही रिमोट ई व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही सभासद एजीएममध्ये भाग घेऊ शकतात परंतृ

करण्यासाठी ते पात्र असतील. गरुवार. २२ सप्टेंबर. २०२२ रोजी ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजदव

ाडपाझिटराकेड कलला नाहि किंवा कंपनीय शेडास पणारी आणि कंपनीन इलक्ट्रानिक पद्धतिन नाटास पणवल्यानंतर कंपनीचा सहस्य बनणारी कोणतीही व्यक्ती कर ऑफ तराखेक्नुसार शेडासे, रूक्णजे गुडवार, २२ सप्टेंबर २०२२, असे सदस्य evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथाणि, ई-मतदानासाठी सदस्य आधीच एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असल्यास, सध्याचा युक्तर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापराज जाङ शकतो. तंतिपुरात आधारावर इंमेल पता, बँक तथशील आणि मोबाइल नंबर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्याच्या संबंधात कृपया आमरया आरटीए कडे ईमेल द्वारे म्हणजेच अझुंईट कॉपीरेट सर्व्हिसेस प्रा. लि.

करण्याच्या संबंधात कृपया आनच्या आरोप कि इनस द्वार म्हणांच्या आहेत. साहस्तस आ. ति ट्या इंमेल आयोदीसर म्हणांच्या info@adroitcoprotate.com वर आणि ईमेल पता, बेंक तपशील आणि मोबाईल नंबर अपडेट करप्यासाठी अधिक तपशीलांचाठी तुन्ही एजीएमधी सूचना पाह शकता. आर्थिक वर्ष २०१२-२२ या वार्षिक अहवाल एजीएमध्या सूचनेसह कंपनीच्या वेबसाइट www.nsil.co.in आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात BSE च्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. nsdl.co.in संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रारी सदस्य/लाभार्थी मालक एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in १८००-२२२-९९० वर संपर्क साधू शकतात किंवा श्री अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक-एनएसडीएर यांच्याशी evoting@nsdl.co.in /०२२-२४९९४८३५ वर संपर्क करु शकतात. श्री. मिनेश मोर्द

दिनांक: सप्टेंबर ०५. २०२२ ठिकाण: शिकागो

√SCL वडी़वऱ्हे स्पेशालिटी केमिक्ल्स् लिमिटेड

फाटा, वडीवन्हे, तालुका - इगतपुरी, जिल्हा - नाशिक ४२२ ४०३. दूरध्वनी क्रमांक : ०२५५३ : २८२ २००/२३८/२५२. ईमेल : sales@vscl.in संकेतस्थळ: www.vscl.in

१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ मतदान यांची सूचना

दूरस्य ह मतदान : कायद्वायों कत्का १०८ मध्ये नमृद्र केलेल्या तरतुर्द्वीच्या अनुसार तसंच त्यासह वाचा कंपनीज (मेंनेजमेंट अँड एंडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० यांना अनुसरक तसंच त्यात बेंकोदेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरक तसंच सर्वसाधरण सम्रांच्या संदर्धात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेकेटरीज यांनी जारी केलेले सेकेटरिअल स्टेंडईस् २ यांच्या अनुसार तसंच सर्वी वी (लिस्टिंग ऑक्लिगेशल्य अँड डिस्क्लोजर रिक्वाचरमेंट्स) नियम २०१७ चा नियम ४४ यांना अनुसरक कंपनी वार्षिक सर्वसाधारण सम्रांच्या स्वयंति नमृद्द केलेल्या विषयंत्र सभासदांना वार्षिक सर्वसाधारण समेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान प्रदातीन तसंच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरमाना इ मतदान प्यर्थानी मतदानामा इक्क बजावता यांचा वासाठी इन्तराना सुवीधा अपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी संचानी सेवा घेतली आहे

आह. दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत रेण्यात आला आहे तसेच हा तपशील सभासदांना एनएसडीएल यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या इ मेल मध्येही उपलब्ध आहे. सभासदांना आवालन करण्यात येते की त्यांनी खालील मृदद्वयांची नोह प्रयादी. १. दूरस्य इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

दूरस्थ इ मतदान कालावधीचा प्रारंभ शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० वाजता दूरस्थ इ मतदान कालावधी संपण्याची तारीख आणि वेळ वाजता. दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ० वाजता

भन तरपाल त तपशिलाच्या स्थायी नोंदणीसाठी, ज्या सभासदांकडे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सभासदांना आवाहन बात येते की त्यांनी आपते ह मेल तपशील आपन्या संबंधित डिपॉझिटपी पार्टिसिपंट वांच्याकडे अद्दयवादत करून प्यावेत त ज्या सभासदांकडे कंपनीचे सभागा प्रत्यास स्वरूपात उपलब्ध आहेत त्या सभासदांना आवाहन करप्यात्व येते ती त्यांनी

१२०२ ९९० येथे संपर्क साथू शकतात. इतेक्ट्रॉनिक मतदान पर्दधतीन होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या संदर्शतील शंकांचे निरसन करण्यासाठी evoting@nsdl.co.in किंव श्री अनुम्नस सर्काना योज्याशी १८०० १०२० ९९० येथे संपर्क साधावा.

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

कंपनी सचिव तथा अनुपालन अधिकार

कविता देवी

कार्यात्मयः ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५र महाराष्ट्र सीआयपनः एल४५२०एमएच१९८५पीपलसी०३४७८९, दूरः ०२२-२६३३५५८३८४. ई-मेल: netlink@easy2source.com संकेतस्थळः www.nsil.co.in रिमोट ई-व्होटिंग आणि बुक क्लोझर

एसेवाच परिचक") अनुसार पाठविण्यात आले आहे. ''सेवी परिचक्त") अनुसार पाठविण्यात आले आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑक्तिशेषन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स, नियमावली, २०१७ च्या नियम ४२ नुसार मंगळवार, २७ सप्टेंबर,२०२२ पासून गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस परुन) कंपनीच्या ३७ व्या पजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सभासदाची नोंदवही आणिकंपनीचे भाग

कट-आफ तरिखनुसार एकतर प्रत्यक्ष स्वरूपात कवा अप्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा करणार संभासत क्रमणजेन, गुरुवार २२ सप्टेबर २०२२ रोजी एका सदस्य") आहेत, जे पंजीपनमध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सिस्टीमदवारे मतदान करप्याच्या त्यांच्या अधिकारांचा वापर करतील. रिमोट ई-मतदान सोमान, २६ सप्टेबर २०२२ रोजी संय्याकळी ५,00 वाजता सुरू होईल; । रिमोट ई-मतदान बुधवार, २८ सप्टेबर २०२२ रोजी संय्याकळी ५,00 वाजता संपेत. रिमोट ई-व्होटिंग मॉइयुन त्यानंतर मतदानासाठी अकार्यक्षम केले जाईल आणि सद्स्याने ठरावावर मूल

ते पुन्हा प्रजीप्यमम्प्रये आपने मत देङ शकत नाहित. एजीएम दरम्यान ई-इहोटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य बहीसी सुविधद्वारे एजीएममध्ये अपस्थित असतील तसेच ज्यांनी रिमोट ई-व्हेटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि जुन्यथा असे करण्यास पतिबंधित केलेले नाही एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान

ुरुवार, २२ सन्दर्भ, २०२२ राजा ज्या व्यक्ताच माच समावताच्या माद्रवानास्य किया । अपाझ्टराज्यवार देखमाल केल्या जाणाऱ्या लामार्थी मालकाच्या नोदवहीमच्ये नोदवले गेले आहे. तीच व्यक्ती रिमोट ई-व्होदिगच्या (प्रजीपम दरम्यान ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. जे सदस्य प्रत्यक्ष स्वस्पात माग धारण केती आहे आणि | किंवा ज्यांनि त्यांचा ईमेल आयडीची नोद कंपनी। डिपॉझिटरीकडे केलेली नाही किंवा कंपनीचे शेअसं घेणारी आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीन नोटीस

क्षाक्रम् क्राफ्क क्षाक्रम् सीआयएन : एतं २४१००एम एच २००९पीएतसी१९०५१६ कॉपरिट कार्यातय : कं के चेबसे, सर पिटी रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. दुर्घ्वनी क्रमांक : २२२-२२०७ २५२६ फंक्स : ०२२ - २६७४ ०३०१ नॉदणीकृत कार्यात्वय आणि् फॅक्टरी : गट क्रमांक २०४, नाशिक - मुंबई महामार्ग, व्हीटीसी

१३ वी वार्षिक सर्वसाधाएण सभा आणि इ मतदान यांची सूचना याद्वा स्वित करण्यात येत भी, वडीवर्स स्पेशालियों केमिकलस लिसिंटेड (लंपनी) च्या सभासतांची १३ वी वार्षिक मैर्सताधारण सभा (एकीएम) बुधवात, दिनांक २८ सप्टेबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दुपरी १२. ३० वाजता विवडीओं कॉन्फरिस्सेंग (व्हीसी) / अस्य मान्यताप्राप्त इक्जाव्य माध्यमें (ओएकीएम) योच्या माध्यमातृत धेण्यात रोणार ओहे. वार्षिक सर्वसंसाधारण सभेचे विकाण हे कंपनीचे नांदणीकृत कार्याव्य माध्यम (अर्थाएको योच्या माध्यमातृत धेण्यात रोणार ओहे. वार्षिक सर्वसंसाधारण सभेचा विकाल के स्वतंत्र मास्य स्थापता विकाल सर्वसंसाधारण असे विकाल हे कंपनीचे नांदणीकृत कार्याव्य वार्षिक सर्वसंसाधारण असे विकाल के स्वतंत्र मास्य वार्षिक सर्वसंसाधारण असे वार्षिक सर्वसंसाधारण सर्वस्त प्रवृत्त नमृद्ध केलेन्द्र विकाल २०५, वडीवर्स, इनात्र्य (प्रवृत्त कार्याव्य वार्षिक सर्वसंसाधारण असे व्यवस्त वार्षिक सर्वसंसाधारण असे वार्षिक सर्वसंसाधारण प्रमाण वार्षिक सर्वसंसाधारण सर्वाच वार्षिक सर्वसंसाधारण सर्वाच वार्षिक सर्वसंसाधारण समा विवडीओं कॉन्फरिसंग (व्हीसी) आणि अन्य मान्यताधारण इनाव्य आध्य अस्याच अस्ति या स्वाच मान्यताधारण सम्राच कार्याव्य वार्षिक सर्वसाधारण समास्वाद वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण समास्वाद वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण सम्याव वार्षिक सर्वसाधारण सम्राच वार्षिक सर्वसाधारण सम्याव वार्षिक सर्वसाधारण सम्याव वार्षिक सर्वसाधारण सम्याव कार्याव्य अनुसार तर्वेच उत्तर स्वाच कार्याव्य अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सम्याव कार्याव अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सम्याव कार्याव अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सम्याव कार्याव अनुसार कंपनीची वार्य माध्यमातृत पेण्यात वेषार संकारम सर्वी प्रवृत्त कार्याव अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण समेची सुचना आणि सम्याव वार्षिक स्वताच संकारम वार्षिक सर्वसाधारण अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सम्याव कार्याव सर्वसाम केल्याव केल्याव अनुसार कंपनीचीची विवित्व वार्य एक पर नेंचन सर्वसाम वार्य सम्याव अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सम्याव वार्य सर्वसा कंपन रूपन स्वत्य स्वताच सर्वसा सर्वसा स्वत्य वार्य क्राव्य सर्याव आनुसार कंपन रूपन स्वत्य वार्य क्वाव व

्रायानंतर दूरस्य इ मतदान प्ररूप एनएसडीएल यांच्याकडून दूरस्य इ मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि बेढेनंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती दिली जाणार नाही.

प्राथम प्राप्त अपनी आफ् तारीख रोजी कंपनीची सभासद नाही अशा ट्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेची ही सूचना केवळ माहितीसाठी आहे, असे समजावे.

४. वार्षिक सर्वसाधारण सभेचन सुचनेत नमृद्र केलेल्या विषयांवर ज्या सभासदांनी सभेच्या पूर्वी दूरस्य इ मतदान पद्धतींने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेवा होसी / ओप्टकेशियम यांच्या माध्यमातृत उपस्थित सह्याचाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेवा होसी / ओप्टकेशियम यांच्या माध्यमातृत उपस्थित सहयाचाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेवा होसी / प्रेणकेशियम प्राप्त माध्यमातृत उपस्थित वार्षिक सर्वसाधारण सभेवा उपस्थित राष्ट्रण्याची प्रक्रिया गाध्यमातृत उपस्थित तार्ष्ट्रण्याची स्रोप्त हाला सर्वसाधारण सभेवा उपस्थित स्थान स्थ

दिनांक : ६ सप्टेंबर २०२२ स्थळ : नाशिक

तत्तव उत्था समासदाकः कष्माय समामा अत्यात त्यन्यात उपकार्य आहत त्या समासदामा आवाक करण्यात यत्र का त्यान आपले इ मेल तराक्षील रिजिट्टा ऑणि ट्रान्टफर एजट्स यांट्याकके अद्भरयावत करूक ट्यावेत. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा दूरस्थ इ मतदान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्या वाषिक सेवसीयारण सभावा उपास्पत राष्ट्रप्याच्या सदशात ।कवा चूरस्य २ नतदान ।कवा चागक तस्याचारण राज्यञ्च ५५रण्या इ मदादान यांच्या संदर्शत कोण्याची स्वरूपाच्या शेका असल्यास सभावस राष्ट्रपास्त राष्ट्रपास्त्रपास व्यवस्था स्वरू सेवशनमध्ये उपलब्ध असलेले क्रिक्वेंदली आस्वड क्वेश्चन्स किंवा सभासदासाठी उपलब्ध असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंवा इ मेलच्या माध्यमातून evoting@nsdl.co.in किंवा श्री अनुभव सक्सेना यांच्याशी १८०५

वडीवन्हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड यांच्या करित